

शासनाच्या/शासनमान्य विद्यापीठात भारतीय प्रशासन सेवेच्या स्पर्धा परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांनी अनुसूचित जमाती प्रमाणपत्राबाबत वैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक एसटीसी-१००६/प्र.क्र.२३८/का.१०
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.
दिनांक : ३ जानेवारी, २००७

वाचा:-शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.एसटीसी-१०१९/प्र.क्र.१४/का.१०,दि.१६.८.२०००

प्रस्तावना :- केंद्रीय लोकसेवा आयोगमार्फत (U.P.S.C.) घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परिक्षांतर्गत विविध मुलकी सेवांचा अंतर्भाव होतो. सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये आणि शासनाच्या प्रवतित धोरणानुसार विविध संवर्गातील पदांची संख्या सुध्दा कमी प्रमाणात आहे. त्यामुळे स्पर्धाही वाढलेली असून, या स्पर्धामध्ये राज्यातील ग्रामीण / डोंगराळ भागातील उमेदवार सदर संस्थांमध्ये टिकत नाहीत. तसेच शासनाच्या विविध संस्थांमार्फत देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाबाबतची त्यांना माहिती नसते. शासनाच्या नागरी सेवा (सिल्हील सर्केंसेस) परिक्षांकरिता पूर्व तयारी करण्यासाठी राज्य शासनमार्फत चालविण्यात येणाऱ्या विद्यापीठांमार्फत संस्थांमार्फत प्रशिक्षणाची सोय करण्यात आलेली आहे. या संस्थांमध्येसुध्दा अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना प्रवेश मिळत नाही. भारतीय संविधानाच्या १६(४), ४६ कलमानुसार अनुसूचित जमातीस समान संघी उपलब्ध करून देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा या मागील उद्देश असून राज्यातील सुशिक्षित आदिवासी तरुणांचा राष्ट्रीय उभारणीत सहभाग घेऊन त्यांना विकासाच्या समान सेधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. शासनाच्या / शासनमान्य विद्यापीठात भारतीय प्रशासन सेवेच्या स्पर्धा परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये प्रशिक्षणाकरिता अनुसूचित जमातीकरिता ज्या राखीव जागा असतात त्या जागावर खरोखरच अनुसूचित जमातीच्या उमेदवारांचा प्रवेश मिळण्यासाठी प्रवेश देण्यापूर्वी उमेदवाराने अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असल्याचे शासनाच्या विचाराधिन होते.

शासन निर्णय :- केंद्र शासनाच्या लोकसेवा आयोग (U.P.S.C.) मार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परिक्षांकरिता (उदा. I.A.S. संवर्ग) राज्यातील शासनमान्य संस्था, विद्यापीठ, शासनाच्या संस्था तसेच खाजगी संस्थांमध्ये सुरु असलेल्या स्पर्धा परिक्षांसाठी अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये प्रवेश देताना केवळ जातीच्या दाखल्याच्या आधारे प्रवेश न देता अनुसूचित जमातीच्या वैधता प्रमाणपत्राच्या आधारे प्रवेश देण्यात यावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध असून त्याचा संगणक सांकेतांक २००७०९०३१६०३४६००९ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

३१/८/३१०६
 (ल. दा. व्यास)
 उप सचिव

प्रत,
 मा.मंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव.

मा.राज्यमंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव.

मा.मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई

सर्व मंत्रालयीन विभाग

सह सचिव, विधी व न्याय विभाग, औरंगाबाद / नागपूर

सह निबंधक, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांचे ग्रंथालय, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली-११० ००९

- सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग.

- महाअधिवक्ता, महाराष्ट्र राज्य, उच्च न्यायालय, मुंबई.

- आयुक्त, अनुसूचित जाती / जमाती आयोग, भारत सरकार, ५ वा माळा, लोकनायक भवन, नवी दिल्ली-११०००३.

- सचिव, जनजाती कल्याण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली.

- मुख्य महानगर दंडाधिकारी, मुंबई.

सरकारी वकील, उच्च न्यायालय, मूळ शाखा / अपिल शाखा, मुंबई

अतिरिक्त सरकारी वकील, उच्च न्यायालय, अपिल शाखा, मुंबई

सरकारी वकील, मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ - औरंगाबाद / नागपूर

अतिरिक्त सरकारी वकील, सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली-११० ००९

विशेष आयुक्त, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस मार्ग, नवी दिल्ली-११० ००९

विशेष कार्य अधिकारी, विधी व न्याय विभाग, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली-११० ००९

सर्व विभागीय आयुक्त

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे-४११ ००९ (१० प्रती)

संचालक, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे

सर्व जिल्हाधिकारी

सर्व उप जिल्हाधिकारी

सर्व उपविभागीय अधिकारी (महसूल)

सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

सादरकर्ता अधिकारी, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई / औरंगाबाद / नागपूर

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प

शिक्षण संचालक (उच्च शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.

शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे.

संचालक, आरोग्य सेवा, मुंबई./

संचालक, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे.

संचालक, महाराष्ट्र राज्य, शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे.

महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मुंबई.

उपसंचालक तथा सदस्य सचिव, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, ठाणे / नाशिक /

पुणे / औरंगाबाद / अमरावती / नागपूर (प्रत्येकी १० प्रती)

श्री महेश देशमुख, विशेष समुपदेशी, एन-४, तिरुपती पार्क, "मोगरा", ई-२, सिड्को,

औरंगाबाद-४३१ ००३ (५ प्रती)

श्रीमती सुष्मा देशपांडे, विशेष समुपदेशी, २४०/अ-१, बजाजनगर, एन.आय.टी. ऑफीसजवल,

नागपूर-४४००९० (५ प्रती)

निवड नस्ती, का.१०

- पत्राने